

"गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे " योजनेंतर्गत सन २०१७-१८ व सन २०१८-१९ मध्ये निवड केलेल्या शेतकरी गटांना दायित्वाची रक्कम उपलब्ध करून देणेबाबत.....

महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

शासन निर्णय क्रमांक: कृविका-२०१७/प्र.क्र. ३२/भाग-१/३-अ

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२.

दिनांक- ११ सप्टेंबर, २०१९

- संदर्भ :** १. कृषि व पशुम विभाग, शासन निर्णय क्रमांक: कृविका-२०१७/प्र.क्र.३२/भाग१/ ३-अ, दि.५.१०.२०१८
२. संचालक (विस्तार व प्रशिक्षण), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्र.कृआ/संचा (विप्र)/गट शेती/विप्र-५/मा./२८१/२०१९, दि.४.६.२०१९
३. वित्त विभाग, परिपत्रक क्र. अर्थसं २०१९/प्र.क्र.९२/अर्थ-१३, दि.८.७.२०१९
४. कृषि व पशुम विभाग, शासन निर्णय क्रमांक: कृविका-२०१७/प्र.क्र.३२/भाग१/ ३-अ, दि.९.९.२०१९

प्रस्तावना :-

सन, २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या केंद्र शासनाच्या दृष्टीकोणास अनुसरून पीक उत्पादन वाढविण्यासाठी निविष्टा, प्रशिक्षण, सिंचन, यांत्रिकीकरण, काढणीपश्चात तंत्रज्ञान, कृषिमाल प्रक्रीया व पणन इत्यादी बाबी महत्वाच्या ठरतात. राज्यातील शेतकऱ्यांची जमीनधारणा कमी असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरीव वाढ होण्यासाठी सामुहिक शेती, शेती करण्याची आधुनिक पध्दती व काटेकोर नियोजनाची आवश्यकता ही बाब विचारात घेऊन "गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे" ही योजना राबविण्यास संदर्भाधीन दि. ५.१०.२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक ४ अन्वये दोन वर्षांच्या (दि. १.४.२०१९ ते ३१.३.२०२१) मुदतवाढीस मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेंतर्गत सन २०१७-१८ मध्ये निवड करण्यात आलेल्या १९६ शेतकरी गटांना व सन २०१८-१९ मध्ये निवड करण्यात आलेले २११ शेतकरी गटांना पुढील कामे करण्यासाठी रु. १३७७.६६ लक्ष निधी वितरित करण्याबाबतची विनंती कृषि आयुक्त कार्यालयाने संदर्भाधीन दि. ४.६.२०१९ रोजीच्या पत्रान्वये केली आहे.

सन २०१९-२० करिता "गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे" या योजनेसाठी रु.१०० कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. वित्त विभागाने संदर्भाधीन दि. ८.७.२०१९ च्या परिपत्रकान्वये महसूली कार्यक्रम/भांडवली अनिवार्य व कार्यक्रम खर्च याबाबीसाठी अर्थसंकल्पित तरतूदीच्या ६०% च्या मर्यादेत निधी वितरित करण्याबाबत सुचित केले आहे. त्यानुषंगाने, संदर्भाधीन दि. ८.७.२०१९ च्या परिपत्रकान्वये विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार मंजूर तरतूदीपैकी ६०% निधी म्हणजेच रु. ६०.०० कोटी एवढा निधी "गट शेतीस प्रोत्साहन व

सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे" योजनेंतर्गत सन २०१७-१८ व सन २०१८-१९ मध्ये निवड केलेल्या शेतकरी गटांना उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय :-

१. गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे " योजनेंतर्गत सन २०१७-१८ व सन २०१८-१९ मध्ये निवड केलेल्या शेतकरी गटांना त्यांच्या प्रकल्प आराखड्यानुसार पुढील कामे करण्यासाठी रु. ६०.०० कोटी (अक्षरी रूपये साठ कोटी फक्त) एवढा निधी आयुक्त (कृषि) यांना वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे .
२. या प्रित्यर्थ होणारा खर्च सन २०१९-२० मध्ये मंजुर झालेल्या अनुदानातून खालील लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.
मागणी क्र. डी-३
२४०१- पीक संवर्धन,
१०९ विस्तार व शेतकरी प्रशिक्षण,
(०१) माहिती व प्रचार (०१) (५५) गट शेतीस प्रोत्साहन व
सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे (१००%
राज्य योजना) (२४०१ अ७८२) योजनेंतर्गत (दत्तमत)
३. सदर योजनेंतर्गत प्राप्त होणारा निधी खर्ची घालण्याकरिता आयुक्त (कृषि) यांना नियंत्रण अधिकारी तसेच सहायक संचालक लेखा-१, कृषि आयुक्तालय, पुणे यांना आंहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. सदर योजनेंतर्गत मानधनाच्या /खर्चाच्या रकमा DBT (Direct Benefit Transfer) द्वारे प्रदान करण्यात याव्यात.
४. या शासन निर्णयाद्वारे उपलब्ध करून दिलेल्या निधीचा तात्काळ विनियोग करण्यात यावा तसेच निधी विनियोगाच्या अनुषंगाने संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी वेळोवेळी उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे.
५. हा शासन निर्णय नियोजन विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक १६५०/१४३१, दिनांक ०३.०८.२०१९ व वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ-१९४४/व्यय-१, दिनांक २३.८.२०१९ अन्वये त्या विभागांनी दिलेल्या सहमतीस तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि. ८.७.२०१९ च्या परिपत्रकानुसार या विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०९१११७०४०७६६०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(अशोक आत्राम)
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. मंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा. राज्यमंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
४. मा. सचिव (कृषि) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
५. आयुक्त, कृषि, महाराष्ट्र राज्य, पुणे. (५ जादा प्रतीसह)
६. संचालक (विस्तार व प्रशिक्षण), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
७. संचालक आत्मा, तथा कृषि नोडल अधिकारी, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
८. सर्व संचालक/कृषि सहसंचालक, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
९. सर्व विभागीय कृषि सहसंचालक.
१०. सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा).
११. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
१२. सर्व उपसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालय.
१३. महालेखापाल, महाराष्ट्र-१, (लेखा परीक्षा/ लेखा अनुज्ञेयता), मुंबई.
१४. महालेखापाल, महाराष्ट्र-२, (लेखा परीक्षा/लेखा अनुज्ञेयता), नागपूर.
१५. निवड नस्ती (का.३ अ)